Date: 11.02.2025

To,

BSE Limited,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort, Mumbai-400001.

Scrip Code: 505850

To,

National Stock Exchange of India Limited,

Exchange Plaza, C-1, Bandra-Kurla Complex,

Bandra (East), Mumbai: 400051.

Scrip Symbol: MANCREDIT

Sub: Submission of newspaper clippings of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2024.

Dear Sir / Madam,

With reference to the captioned subject, please find enclosed copies of the newspaper clippings published in News Hub and Pratahkal Marathi on February 11, 2025. These clippings contain extracts of the Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2024, along with a Quick Response (QR) Code linking to the Company's website, where the complete financial results for the said period is accessible.

Kindly take the same on your record and oblige.

Thanking you, Yours faithfully,

For Mangal Credit and Fincorp Limited

Chirag Narendra Parmar Company Secretary and Compliance Officer Membership No. ACS 66852

Encl: As above

Sawangkaew couldn't match

Mumbai Open: Jil Teichmann Claims Women's Singles Crown, Amina Anshba- Elena Pridankina Clinch Doubles Crown

Mumbai, Agencies:

India's PrarthanaThombare and her Dutch partner Arianne Hartono went down to the Russian duo of Amina Anshba and Elena Pridankina in the doubles final, while JilTeichmann triumphed over Mananchaya Sawangkaew to claim the singles title at the Mumbai Open 125 Series.While Teichmann from Switzerland got the better of her Thai opponent Sawangkaew 6-3, 6-4, the pair of Anshba and Pridankina defeated Thombare and Hartono 7-6 (4), 2-6, 10-7. Thombare Hartono and displayed aggressive intent, racing to a 4-2 lead in the first set. However, the Russian duo, led by a determined Pridankina, mounted a fierce comeback and forced the set into a tiebreak. Despite their valiant efforts, Thombare and Hartono narrowly lost the tiebreak, conceding the 6-7.Undeterred,



and Hartono regrouped in the second set and levelled the match by taking the second set convincingly at 6-2. In the final set, Thombare and Hartono initially held a 5-3 advantage and seemed poised for victory. However, the Russian duo dug deep, clawing their way back into the match and clinched the deciding tiebreaker 10-7. The former world No 21 Teichmann was in complete

control of the match and walked away with the winning prize and trophy. She also got into the top 100 WTA rankings.Teichmann and Sawangkaew went toe-totoe in the opening three games of the first set. The Swiss player was leading the set 2-1 after which she used the momentum to her advantage and claimed the next four games on the trot. Despite her efforts and swift movement across the court,

the speed of her opponent's variation in shots. She tried to make a comeback, winning two games in the end but Teichmann claimed the first set 6-3. After six games, the scores in the second set stood at 3-3 with both players matching their strides. Teichmann was dragging the rallies longer to tire Sawangkaew out and forced her into making errors. Teichmann then won two crucial games in a row but Sawangkaew took one back right down the wire to make it 5-4.In the final set, Teichmann showed an incredible level of class to win four points in a row and then eventually claimed the set 6-4 to to win the big match in straight sets. The winner of the singles title won 125 ranking points and a reward of USD 15,500 while the doubles champions won 125 ranking points and a reward of USD

INTERNATIONAL

Over 1,300 Arrested After Bangladesh Launches 'Operation Devil Hunt' Against Hasina's Loyalists the historic 32 Dhanmondi

Bangladesh's security forces arrested 1,308 people under "Operation Devil Hunt", launched overnight amid nationwide vandalism as unrest gripped the country for the past four days, with the interim government vowing to continue the crackdown until "all devils" were uprooted. Chief Adviser Muhammad Yunusled interim government ordered "Operation Devil Hunt" on Saturday after student activists were injured during vandalism at the house of an Awami League leader on the outskirts of Dhaka. Major media outlets including the Daily Star said on Sunday that joint forces comprising army police and their specialised units arrested 274 people majorly in metropolitan cities and others in different parts of the country in the 24 hours since the operation was launched."The operation will target those who are desperate to destabilise the country .it will continue until all devils are rooted out." Home Affairs Adviser Lt Gen (Retd) Jahangir AlamChowdhury said.According to mainstream media reports, 81 activists of the deposed prime minister Sheikh Hasina's Awami League were arrested from Gazipur on the outskirts of Dhaka, where the clash erupted and prompted authorities to order Operation Devil Hunt.On Friday night, at least 14 individuals, all belonging to the mobs out to vandalise and destroy all signs of deposed prime minister Sheikh Hasina's Awami League party, were injured as they came under attack in Gazipur city's Dakshinkhan area. The violence occurred during the attack on the residence of former Liberation War Affairs Minister

Haque is one of many the senior ministers and Awami League leaders who are on the run at home and abroad since the ouster of Hasina's government in a mass uprising led by the students' platform while many were arrested. Hasina and most of her senior colleagues in the government were charged under numerous charges including the commission of crimes against humanity by brutal crackdown to tame the July mass uprising that eventually toppled government on 2024. August 5. 77, Hasina. fled

Bangladesh and has

been living in India

since

Mozammel Haque.

Meanwhile, Home Affairs Advisor Md Jahangir AlamChowdhury has said that Operation Devil Hunt will be targeting those who seek to destabilise the country, stressing that the crackdown would continue until the "devils" are brought to book. Asked about the goals of the operation. Jahangir said, "What does 'devil' mean? It refers to evil forces. This operation is aimed at those who try to destabilise the country,

break the law, engage in criminal activities, and commit acts of terrorism." Jahangir, a former military officer, said that those involved in recent attacks on students in Gazipur would be brought to justice. "Many of those responsible have already been arrested. Those who haven't will be caught soon and we will ensure they receive the maximum punishment." Talking to the media on Sunday, Chief Adviser's Press Secretary ShafiqulAlam said that a command centre, established to monitor the law and order situation intensively. started working this evening."The Operation Devil began yesterday...to coordinate the works of law agencies, command centre is going to start its works from 6 pm today." Alam said the members of the law enforcement agencies and representatives of the armed forces will work at the command centre. "We hope that following the establishment of the centre, the law and order situation will improve and a quick response can be carried out to any threat." he said.The Anti-Discrimination Student Movement leaders claim their activists went to the exminister's house to prevent looting but were attacked by



miscreants. They also held a daylong protest and rally in Gazipur. After the protest, a student was injured in a shooting by miscreants in front of the Deputy Commissioner's office around 6:30 pm.Friday's incident was part of the widespread violence that erupted across the country on Wednesday night over a live online address by Hasina. Mobs supporters deposed prime minister and vandalised their homes and businesses in Dhaka and other cities. Protesters also set fire to

of residence Bangladesh's Sheikh founding leader MujiburRahman, the proclaimed country's independence in 1971 from this house.In a statement on Friday, Chief Adviser Yunus called for "complete law and order" and an end to attacks on the properties of the deposed premier's family and leaders of her "fascist" League.Former Prime Awami Zia's Ministe Khaleda Party Nationalist Bangladesh urged the interim government to curb "mob culture" and restore law and order. warning that failure to do so could reemergence of forces.The party announced a series of nationwide starting February 11, demanding effective measures to address the deteriorating law and order situation and push for an electoral roadmap.

PUBLIC NOTICE

Releasor 1) Having 50% Share Out Of 100% For His Deceased Father Late Mr Roshanali Surti (1 Ine Releasor 1) Having 50% Share Out Of 100% For His Deceased Father Late Mr Roshanali Surti in The Said Flat (2) Lubna Faiyaz Surti (The Releasor 2) Having 16.66% Each Out Of 50% Share For Her Deceased Father Late Mr. Faiyaz Roshanali Surti in The Said Flat (3) Saloni Faiyaz Surti (The Releasor 3 Having 16.66% Each Out Of 50% Share For Her Deceased Father Late Mr. Faiyaz Roshanali Surti in The Said Flat (4) Mrs. Rukshana Faiyaz Surti (The Releasee)Having 16.66% Each Out Of 50% Share For Her Deceased Husband Late Mr. Faiyaz Roshanali Surti in The Said Flat (4) Mrs. Rukshana Faiyaz Surti (The Releasee)Having 16.66% Each Out Of 50% Share For Her Deceased Husband Late Mr. Faiyaz Roshanali Surti in The Said Flat As Family Decided That Before Executing The Deed Of Release In Joint Sub Register Office My Client's Want To Public Notice To Invites Claims Or Objections Of The Said Flat. My Client's Mention Name In The Public Notice Declare That They Are Only Remaining Survival Legal Heirs And Representative Of Late Mr Roshanali Esmail Surti Was Owner Of Flat № 702 On Sevent Floor In Wing "H" Of The Building Known As The Nav-Yuwan Co-Operative Housing Society Limited, Building №: 8 Situated At Srishti Complex, Sector-4, Mira Road (East), Thane 401104, Maharashtra, With 100% Share In The Said Flat He Expired On 07/01/2010 (Death Certificate Registration No. 741289686) His Wife Mrs. Gulbani Roshanali Surti Was Expired On 27/02/2013 Registration No. 741289686) His Wife Mrs. Gulbani Roshanali Surti Was Expired On 27/02/2013 (Death Certificate Registration No. Dr/2013/Hq/623 They Have 2 Son (1) Mr. Anish Roshanali Surti And (2) Late Mr. Faiyaz Roshanali Surti Was Expired On 10/02/2016 (Death Certificate Registration No. Vb86 Leaving Behind His Wife And Two Daughter As Legal Heirs Under Which He is Governed At The Time Of His Death

(1)Mrs Rukshana Faivaz Surti (Widow Wife)(2)Lubna Faivaz Surti (Daughter)(3)Saloni Faivaz Surt ighter) Are The Only Legal Heirs Of Late Mr. Faivaz Roshanali Surt

[Daughter) Are The Only Legal Heirs Of Late Mr. Faiyaz Roshanali Surti.

The Legal Heir Of Late Mr Roshanali Esmail Surti And Legal Heirs Of Late Mr. Faiyaz Roshanali Surti.

Have Decided To Execute The One Release Deed Of Deceased Late Mr. Roshanali Esmail Surti Was 100% Owner Of Said Flat Therefor Before The Deed Of Release Registration

So I Hereby Invite Claim Or Objection Against Or Upon In Respect Of The Said Flat Above Legal Heirs Named Mentioned In Public Notice Invites Claims Or Objections Any Person, Heirs Or Other Claimants To Transfer The Share And Interest Of The Member's In Respect Of Above Mention Before Deed Of Release Registration Are Hereby Requested To Notify The Same In Writing And Email On Given Email Id To Me With Supporting Documentary Evidence As The Address Mentioned Herein Below Within 14 Days From The Date Hereof Failing Which The Claim Or Claims If Any Of Such Person Or Persons Will Be Considered To Have Been Waived And Abandoned.

If Claims With Documentary Evidence Are Not Received Within Prescribed Period I Shall Issue No

If Claims With Documentary Evidence Are Not Received Within Prescribed Period I Shall Issue No Claim In My Letter Head And My Client Will Execute Deed Of Release In Sub Register Office Shall Initiate The Registration And The Nav-Yuwan Co-Operative Housing Society Limited Proceedings In The Manners Provided In Byelaws Of Society Once The Deed Of Release Is Register.

Advocate Munish Ali Murad Ali Hemani (Advocate High Court Bombay)

Shop No 1,Hyland Park Chs,Next To N Rose,Sv Road, Dahisar East Mumbai 400068

Mobile No 9867775553 Email Id-Hemani Law@Gmail Con



MANGAL CREDIT & FINCORP LTD. A-1701/1702, LOTUS CORPORATE PARK, RAM MANDIR ROAD GOREGAON (EAST), MUMBAI - 400 063 CIN NO - L65990MH1961PLC012227









Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months Ended on 31st December, 2024 Rs. In Lakhs except EPS

		Quarter Ended			Nine Mon	Year Ended		
S. No.	Particulars	31/12/2024	30/9/2024	31/12/2023	31/12/2024	31/12/2023	31/3/2024	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Revenue from operations (including other income)	1,268.31	1,165.59	867.68	3,621.07	2,384.24	3,327.49	
2	Profit before tax	473.85	432.57	390.52	1,438.55	1,082.04	1,432.50	
3	Profit after tax	347.87	322.43	285.71	1,045.00	795.28	1,054.59	
4	Total comprehensive income (comprising profit after tax for the period and other comprehensive income after tax)	348.07	425.77	292.82	1,147.12	682.30	936.02	
	Paid up equity share capital (Face value of INR 10/each)	1,956.40	1,956.40	1,931.40	1,956.40	1,931.40	1,956.40	
6	Earnings per share (not annualised)							
	Basic (INR)	1.78	1.65	1.48	5.34	4.12	5.45	
	Diluted (INR)	1.75	1.63	1.48	5.28	4.12	5.45	

The Company is a Non Banking Financial Company (NBFC) registered with Reserve Bank of India and in accordance with Scale Based Regulations, a Base Layer NBFC (NBFC- BL).

The above financial results for the quarter and nine months ended 31st December, 2024 have been reviewed by the Audit Committee and on its recommendation approved by the Board of Directors at their meeting held on 10th February, 2025. The Statutory Auditors of the Company have expressed an unmodified opinion based on their limited review of Unaudited Standalone Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2024.

The above financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended) and the other accounting principles generally accepted in India.

The Company is operating in a single reportable segment i.e. Non Banking Financial Activities . All activities are carried out within India. As such there are no separate reportable segments as per Indian Accounting Standard -108 (Ind AS) "Operating The results of the Company have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 and will be available on the website of the Company (www.mangalfincorp.com) and the Stock Exchanges i.e. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). Previous periods/year's figures have been regrouped / reclassified, wherever necessary, to make them comparable with the figures of the current period.

Comparision is done on basis of 9MFY25 Vs 9MFY24, AUM is compared on 31st December, 2024 Vs. 31st December, 2023 PLACE : MUMBAI DATED: 10th February, 2025



Sd/-Meghraj Jain, Chairman & Managing Director DIN: 01311041

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given that joint owner Mr. Shankar Muthu in respect of Flat No. B/205 Second Floor, in building known as WHITE HILLS Co-operative Housing Society Ltd., Evershine City, Gokhivare, Vasai Road(East) and constructed on land bearing Survey No. 128 Hissa No.05 at revenue village-Gokhivare Tal.-Vasai. Distt-Palghar and he died intestate or 24.03.2023 and their legal heirs have claimed the said flat. This notice is hereby given that any person having any kind of claim, right, title interest or charge in the above mentioned flat or any part thereof may file their objection along with documents with me at Flat No.2. New Avishkar CHS. Ltd., Achole Road, Nallasopara (East), Tal. Vasai, Distt-Palghar within 14 days hereof, failing which the claim shall be considered to have bee waived and my client shall not be responsible fo the same and society will complete the transfer procedure. Sd/-

Mr. Arun S. Singh Date: 11/02/2025 (Advocate High Court)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public enlarge by our client; Hemanta Kuma Patnaik, that our client is owner of a Flat No. 304, on the Third Floor, Building No. 1, in the Building known as Rashm Siddharth Bldg. No. 1, 2 & 3 Co-op Hsg. Soc. Ltd., situated at Opp. Ramde Park Road, Beverly Park, Mira Road East, Dist. Thane-401107, hereinafte referred as "the said Flat" and our clien had executed Power of Attorney dated-27/10/2016 in respect of the said Flat in favour of his Friend Sudevan K Raghavan, duly registered before the Joint Sub-Registrar of Assurances, Thane bearing Registration No. TNN-10-12369-2016. hereinafter referred as "the said Power of Attorney". Now It is hereby informed to all the Public enlarge that ou client hereby cancelled the said Power of Attorney executed in favour of his Friend Sudevan K. Raghavan.

Through this publication, our clien hereby calls upon the Public enlarge that in lieu of cancellation and termination of th said Power of Attorney and any person/s if deal in respect of the said Flat on the basis of the said Power of Attorney, then in such circumstances, all such dealings stand null and void and the same shall be termed as void-ab-intio. And the same are not

(Rajendra Singh Rajpurohit) Advocate High Court, Mumbai Shop No. 9, Asmita Orient Chs Ltd Near Asmita Club, Mira Road (E), Thane: 401107

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that my client MRS. CHANDNI ANIL NIMA has applied for the transfer of undivided rights in the Flat No.501 admeasuring 782 sq. ft. Carpet area on 5 Floor in the building known as LAXMI VILLA CO-OP. HSG. SOC. LTD. situated at M. G. Road, Kandivali (West) Mumbai 400067, along with five fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. from 31 to 35 (bot inclusive) entered into Share Certificate No.LV/07/07, from the name of her isband Late MR. ANIL GANPATLAL NIMA after he expired on 17/12/2024, to

All persons who have any claim, right, titl and/or interest or demands to in or agains the above mentioned property by way or inheritance, sale, mortgage, charge, truslien, possession, gift, maintenance, lease attachment or otherwise howsoever hereby required to make the same known i writing to the undersigned at her address a Shop No.14, Akruti Apartment Mathuradas Road, Kandivali (West Mumbai 400 067 and also to the above entioned society within 15 days from the date hereof, otherwise if any claim come forward hereafter will be considered a

(Mrs. Rashida Y. Laxmidhar Date: 11/02/2025

my clients (1) MRS. SONAL PRAKASH UDESHI, (2) MRS. RUPAL CHERAGH TODIWALA & (3) MRS. KRISHNA HITESH JETHWANI have applied for the transfer of 50% undivided rights in the Fla No.A/701 admeasuring **1350 sq. ft. Super Built-up area** on 7th Floor in the building as ADARSH GALAXY CO-OP HSG. SOC. LTD., situated at Adarsh Vihar Complex, Off. Marve Road, Malad (West) Mumbai 400064, along with five fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. from 56 to 60 (bot inclusive) entered into Share Certificat MRS. HEMLATA DHANSUKHLAL PADIA after she expired on 16/02/2023.

All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or against the above mentioned property by way of heritance, sale, mortgage, charge, trus lien, possession, gift, maintenance, lease attachment or otherwise howsoever hereby required to make the same known i writing to the undersigned at her address at Shop No.14, Akruti Apartment, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 06 and also to the above mentioned societ within 15 days from the date hereo otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned.

(Mrs. Rashida Y. Laxmidhar) Date: 11/02/2025

-: PUBLIC NOTICE :

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN am concerned for my client MR. HARENDR VITHALDAS GANDHI, adult, residing at Flat No.13, The Geet Milan Co. Op. Hsg. Soc. Ltd., 4th Road, Near Prerna Nursing Home, Santacri (East), Mumbai- 400 055. My client states that n VITHALDAS SHAH,had jointly purchased the abovesaid flat premises i.e. Flat No.13, The Geet Milan Co. Op. Hsg. Soc. Ltd., 4th Road, Near Prema Nursing Home, Santacruz (East), Mumba 400 055, vide registered AGREEMENT dated 6th June, 1970, and the step brother of my client MR. SUBHASH VITHALDAS SHAH, had executed RELEASE DEED dated 19th day of May, 1987 eleasing his share in the abovesaid flat premise in favour of my client MR. HARENDRA VITHALDAS GANDHI, and my client is the sole owner of the abovesaid flat premises, and the share certificate pertaining to said flat is being solely transferred in the name of my client, and also the brother of my client has executed AFFIDAVIT cum NO OBJECTION dated 10th Feb. 2025, in favour of my client, authorizing my client to sell, transfer the said flat premises to the respective Purchaser. That now my client desirous of selling the said flat premises to thir party, and if any person or party having any clair or objection for the same, then they can raise the claim or objection with my client or with me, being his advocate, within the period of 07 (seven) days from the date of this Publication, and if no ar claim or objection received within the period of 07 (Seven) days from the date of this Publication then it shall be understood that my client has ever

then it shall be understood that my client has every right to sell, transfer the said flat. Place: Mumbai Adv. Manish B. Bind Date: - 11.02.25 Add: Off B-6, Premsagar medical R.P.Nagar, 60 feet road, Mumbai19, 86527 64591

PUBLIC NOTICE

, Gulachandra Bansilal Yadav, Plot no. 102. Ramraksha Apartment. Near rielance Residensi, Shiv mandir Road, Ambarnath (E.), Dist Thane 421501 declare that may wife Pritidevi Gulachandra Yadav has expired on 18/09/2020.

I Applied to Ambarnath Municipal Council to remove Pritidevi Gulachandra Yadav"s from house tax If anyone have any objection to this matter please contact within 15 days from this notice on above address.

Gulachandra Bansilal Yadav

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that nv client MR. MANISH NAVINCHANDRA PANCHAL has applied for the transfer of 50% undivided ights in the Flat No.A/502 admeasuring 361 sq. ft. Carpet area on 5th Floor in the ouilding known as ISHWAR SWAROOP CO-OP. HSG. SOC. LTD., situated a Mamlatdar Wadi Road 3 & 6, Malad (West) Jumbai 400 064, along with ten fully paid up shares of Rs.50/- each bearing listinctive Nos. from 211 to 220 (both inclusive) entered into Share Certificat No.22, from the name of his father Late MR. NAVINCHANDRA NAROTTAMDAS PANCHAL expired

n 30/11/2024, to his name. All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or again the above mentioned property by way o nheritance, sale, mortgage, charge, trust lien, possession, gift, maintenance, lease attachment or otherwise howsoever i hereby required to make the same known i writing to the undersigned at her address a Shop No.14, Akruti Apartment Mathuradas Road, Kandivali (West) Mumbai 400 067 and also to the above mentioned society within 15 days from the date hereof, otherwise if any claim come forward hereafter will be considered a waived and/or abandoned.

(Mrs. Rashida Y. Laxmidhar)

Date: 11/02/2025 Advocate PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that m y client MR. NILESH NAVINCHANDRA PANCHAL has applied for the transfer of Flat No.B/403 dmeasuring 615 sq. ft. Built-up area on Floor in the building known as SUHAS TERRACE CO-OP. HSG. SOC. LTD uated at Bhandarwada (Extn.,), Pannala Ghosh Marg, Malad (West), Mumba 400064, along with five fully paid up share of Rs.50/- each bearing distinctive Nos from 171 to 175 (both inclusive) entered nto Share Certificate No.7, from the nan of his parents Late MR. NAVINCHANDRA NAROTTAMDAS PANCHAL expired on 30/11/2024 & Late MRS. SUREKHA NAVINCHANDRA PANCHAL expired on 27/03/2016, to h

All persons who have any claim, right, titl nd/or interest or demands to in or again the above mentioned property by way of nheritance, sale, mortgage, charge, trus ien, possession, gift, maintenance, lease attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address a Shop No.14, Akruti Apartment, Mathurada Road, Kandivali (West), Mumbai 400 067 nd also to the above mentioned socie within 15 days from the date hereof otherwise if any claim comes forward nereafter will be considered as waived nd/or abandoned

(Mrs. Rashida Y. Laxmidhar)

PUBLIC NOTICE Notice is hereby given to public at large on behalf of my client that Mr.

Ashutosh Girish Kalmankar, is nember of New Surya CHS Ltd, and holding Flat No. G-3. Ground floor New Surya Co-operative Housing Society Limited, Situated K. T. Village Area 456 Sq. Ft. [Built Up] i.e. 42.37 Sq. mtrs., Survey Nos. 5/2, 6/1, 8/5 & 3/8, Village Diwanman, Vasai Road (West), Taluka Vasai, Dist. Palghar 101202, and holding Original Shar Certificate No. 17, Member's Register No. 17, for five fully paid up shares of Rupees Fifty each bearing distinctive Nos. from 081 to 085 (both inclusive and that the above Share Certificate No. 17 has been lost in transit and is not traceable and that an Application for issue of Duplicate Share Certificat has been made by Mr. Ashutosh Girish Kalmankar, to the New Surya CHS Ltd. So any person / banks / financia institutions having any claim / interes on the said Flat and who hold the above Original Share Certificate may inform the undersigned in writing with documentary evidence within 15 days from the publication hereof. Failing vhich the New Surya CHS Ltd sha ssue Duplicate Share Certificate in he name of Mr. Ashutosh Girish Kalmankar, All such claims received after 15 days shall be treated as

waived. Adv. Milind Sudhakar Khairnar Address : 13, Geeta Tower, Anand Nagar, Vasai (West) - 401202 Mob:-9823331495 Date: 11/02/2025

PUBLIC NOTICE

It is hereby notified that the following Agreement copies pertaining to Flat No 603, 'A' Wing, Kaveri Co-op Hsg Soc Ltd., Radhagram, Village Kole Kalya Off Nehru Road, Vakola Bridge Santacruz (East), Mumbai-400055 have

nisplaced/lost:Agreement between . Sunil Builder and Padmaram Mestry Dated: 15 Sept 1985 . Padmaram Mestry and Amardas H

Ahuia – Dated: 03 May 1993 . Amardas H. Ahuja and Ramesh Kubal – Dated: 09 June 1994

Ramesh V. Kubal and Rakesl Chaudhary – Dated: 13 March 1995 All the persons hereby informed that no to carry on transaction on the basis of said Agreements on behalf of the clients Mr. Jayprakash Khandare and Mrs Prabhavati Khandare (owners of the nentioned flat), the undersigned Advocate hereby invites, claim o objection if any for the transfer of said at. In case of any claim objectionskindly intimate the indersigned Advocate alongwith the relevant documents to support with their claims/ objections within 14 days from the date of this Publication of this notice. In absence of any claim within stipulated

Adv Raghunath S. Gawde Office No.1, Near Vakola Bridge Bus Stop, Nehru Road Santacruz East Mumbai - 40005 Mob. 9029776207/ 9757402455 mail ID - adv.raghunathgawde@gmail.com

Agreements.

period, It shall be deemed the property

has no claim by virtue of lost

Re-development of New pooja

co-op Housing Society LTD Registration TNA/KLN/HSG/TC/9039/97-98. Survey no 36, Hissa no 1/A(P) of Village Chikanghar, Taluka Kalvan, District Thane Maharashtra Admeasuring 700 Sq Yards. Birla college road Kalyan west pincode 421301, For more details Interested parties can Contact on the below given contact detail. For Participating parties Payment of cash Rs 5000 on Non- refundable basis should be submitted within 8 days from the publish date of Tender between 11 am to 5pm

> Hon Chairman/Hon Secretary For New Pooja CHS Mob:- 9321281045

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given for the information of public that MR. RAMCHANDRA MAHADEO LONKAR wned Flat No.301 admeasuring about 220 sq. ft. Carpet Area on the Third Floor in Building No. B of THE SITAMAI CO-OP.HSG. SCTY.LTD. situated opp. Navghar Police Chowki, L. T. Road, Mulund (East), Mumbai – 400 081 along with 5 fully paid-up shares of Rs.50/- each bearing Distinctive No. from 176 to 180 (both inclusive)covered under Share Certificate No.36 issued by the said Society, (hereinafter for the brevity's sake referred to as 'The Said Flat and the said Shares'). Agreemen dated 15th day of December, 1983 executed between SMT. ROHINI ANANT PANGE, the Landlord and MR. RAMCHANDRA MAHADEOLONKAR, in respectof the said Flat is not duly registered.MR. RAMCHANDRA MAHADEO LONKAR died intestate on 12/12/1990 leaving behindfollowing as his only surviving legal heirs:-(I) MRS. SHAILAJA BHARGAVRAM SHASTRI-Married Daughter

(Maiden Name: Shailaia Ramchandra

i) MRS. PRATIMA PRASHANT JOSHI Married Daughter (Maiden Name: Shobha Ramchandra Lonkar) iii) SMT, SHRADDHA SANJAY JOSHI - Married Daughter (Maiden Na Varsha Ramchandra Lonkar)

SMT. VUAYA RAMCHANDRA LONKAR SMI. VIJATA RAMCHANDRA LONNAR, wife of late MR. RAMCHANDRA MAHADEO LONKAR, also died on 4/10/2020 and MRS. SHAILAJA BHARGAVRAM SHASTRI, MRS. PRATIMA PRASHANT JOSHI and SMT. SHRADDHA SANJAY JOSHI being the only surviving legal heirs of the deceased MR RAMCHANDRA MAHADEO LONKAR became entitled to 33.33% each undivided share in the right, title and interest in the said Flat. Thereafter, vide Release Deed dated 4/08/2023 egistered in the office of Jt. Sub legisterar, Kurla – 4 under Sr. No. KRL 15829/2023 dated 4/08/2023 said (1) MRS. SHAILAJA BHARGAVRAM SHASTRI and MRS. PRATIMA PRASHANT JOSHI, relinquished their respective 33.33% (collective 66.66%) undivided share in the right, title and nterest in the said Flat in favour of SMT SHRADDHA SANJAY JOSHI upon the erms and conditions as mentioned therein. Therefore, now SMT SHRADDHA SANJAY JOSHI is the absolute owner in respect of the said Flat and the said Shares.

Now SMT. SHRADDHA SANJAY JOSHI intends to sell the said Flat to any intending buyer, all persons, Government Authorities, Bank/s Financial Institution/s etc. having any claim against or to the said Flat of or any part thereof by way of mortgage, gift, sale, possession, inheritance, lease license, lien, exchange, maintenance charge, trust, agreement, share easement or otherwise howsoever o whatsoever are required to make the same known in writing to the undersigned at her office at 603, Shagun Sadhana, G. V. Scheme Road No.2, Mulund (East), Mumbai – 400 081, within 14 days from the date hereof, failing which it will be presumed and/or deemed that there are no such claims and if any, the same have beer waived or abandoned and my client will be free to proceed with the transaction reference to any such claims made

(YASHASHRI S. KALE) Advocate, High Court

PUBLIC NOTICE This is to inform the public that my clients, Mrs. Rachana Ramesh Kathe (Maiden name Miss, Tanuja Shrikrishna

Naik) and Mrs. Chhaya Jeetendra Mantri, (Maiden name Miss. Chhaya Shrikrishna Naik) have been transferred ownership of a flat along with Share Certificate No. 24 and Share Nos. 116 to 120 in their names. The details of the said flat are as follows: Flat No. 7, Amita Co-operative Housing Society Ltd., D.K. Angre Marg, Koldongari, Andheri (East), Mumbai – 400069. (Hereinafter referred to as "the said flat " unless otherwise mentioned.) The said flat is linked to the land owned by their father, i.e. Mr. Shrikrishna Govind Naik, which he had given to M/s Varsha Builders for Shrikrishna Govind Naik had expired or 10/09/1983. His family was in bad need for a residential accommodation therefore in consideration of the said development rights, M/s Varsha Builders had handed over the said flat which was purchased by them from M/s Gulmohar Builders and transferred it in the names of wife and major daughter of Mr. Shrikrishna Govind Naik i.e. Mrs. Rekha Shrikrishna Naik, and Miss Tanuja Shrikrishna Naik as per their own wish. During the interim period, mother of our client i.e. Mrs. Rekha Shrikrishna Naik passed away. As per Hindu Succession Law, the said flat has been legally transferred to our clients name as their rightful heirs and has been duly recorded in the society's records, including the Share Certificate. As the process of obtaining Conveyance / Deemed Conveyance for the society is currently underway, the original Purchase Agreement between M/s Gulmohar Builders and M/s Varsha Builders dated 16th December 1982. as well as the original Declaration cum Confirmation Deed executed between M/s Varsha Developers and Mrs. Rekha Shrikrishna Naik & Miss Tanuja Shrikrishna Naik on 7th May 1984, have been lost during a rickshaw journey on 30th January 2025. A police complaint regarding this loss has been filed by Mrs. Chhaya Jitendra Mantri at Andheri Police Station on 31st January 2025, with complaint number 9721/2025. If anyone finds these documents or has any objections claims, complaints, mortgages encumbrances, liens, maintenance dues, or any similar claims related to the said flat, they are hereby requested to submit their objections in writing along with supporting documents within 15 days from the date of publication of this notice to the address given below. Any claims or objections received after the stipulated period will not be entertained, and it will be assumed that any such rights have been voluntarily notice is issued in the interest of the

Manjiri Deshmukh (Ghaisas) Advocate, High Court Address: 2A, Ground Floor, Chandan

CHS LTD.,Kirtikar Compound, Noori Baba Dargah Road, Near Makhmali Talao, Thane (West) – 400601. Mobile: 9869283324

व्हॅलेंटाईन सप्ताहात सिंगल लोकांनी सावध! स्वीटहार्ट, एंजेल प्रिया टाकतायेत प्रेमाचं जाळं

मुंबई, दि. १० (प्रतिनिधी) : सध्या व्हॅलेटाईन डे अर्थात प्रेमाचा सप्ताह सुरू आहे. सगळीकडे कसे गुलाबी वातावरण पाहायला मिळत आहे. पर्यटन स्थळ, सार्वीजिनिक बागा, गार्डनमध्ये प्रेमी जोडप्यांची संख्या वाढली आहे. हा महिना सिंगल लोकांसाठी कठीण मानला जातो. सर्वजण सिंगल असल्यावरुन खिल्ली उडवताना दिसता. सिंगल लोकांवरील मीम आणि रिल्सही व्हायरल होत आहेत. अशा परिस्थिती एकटेपणा घालवण्यासाठी तुम्ही कुठल्या डेटींग ॲपचा आधार घेणार असाल तर सावध व्हा. वास्तविक,

प्रेमाच्या सप्ताहातदरम्यान, एंजल प्रिया आणि ऑनलाइन स्वीटहार्ट सारख्या प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होत आहे. हा

जाहीर सूचना सूचना याद्वारे आम जतनेस देण्यात येते की, . आमचे अशील **हेमांता कुमार पटनायक,** आमचे अशील हे फ्लॅट क. ३०४. तिसरा मजला. बिल्डींग क्र. १, इमारत रष्मी सिद्धार्थ बिल्डींग क्र. १, २ व ३ को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात, रामदेव पार्क रोड समोर, बेवरली पार्क, मीरा रोड पूर्व, जिल्हा ठाणे ४०१ १०७ यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भित मालमत्तेचे मालक आहेत व आमचे अशील यांनी पावर ऑफ अटोर्नी दि. २७.१०.२०१६ रोजी सदर फ्लॅट संबंधात त्यांचा मित्र **सुदेवन के. राघवन** यांच्या नावे अंमलात आणली व हमीचे संयुक्त उप निबंधक, ठाणे यांच्या समक्ष नोंदणीकृत करून नोंदणीकरण क्र. टीएनएन-१०-१२३६९-२०१६ अंतर्गत यापुढे सदर **पावर ऑफ अटोर्नी** म्हणून अंमलात आणले. आता याद्वारे सर्व आम जनतेस सूचित करण्यात येते की, सदर पावर ऑफ अटोर्नी त्यांचा मित्र सुदेवन के. राघवन यांच्या नावे अंमलात आणली होती ती रद्द केली आहे.

सदर प्रसिद्धी मार्फत, आमचे अशील याद्वारे आम जनतेस सूचित करत आहेत की, पावर ऑफ अटोर्नीचे रद्दीकरण व टर्मिनेशन करण्यात येत आहे व जर कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅट संबंधात सदर पावर ऑफ अटोर्नीच्या आधारावर काही व्यवहार करायचे असल्यास सर्व व्यवहार शून्य व अवैध मानले जातील व सदर वॉईड-अब-इनशीओ मानले जाईल व सदर आमचे अशील यांना बंधनकारक नसतील (राजेंद्र सिंह राजपुरोहित)

वकील उच्च न्यायालय, मंबई दकान क्र. ९, अस्मीता ओरिएन्ट सीएचएस लि. अस्मीता क्लब जवळ, मीरा रोड (प्). ठाणे ४०१ १०७

जाहीर सूचना

सचना यादारे आम जनतेस देण्यात येते की. माझे

अशील श्री. निलेश निवनचंद्र पांचाळ यांनी फ्लॉ

क्र. बी/४०३, मोजमापित ६१५ चौ. फट बिल्त

अप क्षेत्रफळ, ४ था मजला, बिल्डींग सहास टेरेस

को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात, भंडारवाड

(एक्सट.), पन्नालाल घोष मार्ग, मालाड (पश्चिम)

मुंबई ४०० ०६४ येथील मालमत्ता तसेच पाच संपूण

प्रदानित शेअर्स रु. ५०/- प्रत्येकी धारक विभिन्न

क्र. १७१ ते १७५ (दोन्ही समाविष्ट) धारक शेअ

प्रमाणपत्र क्र. ७ चे हस्तांतरण त्यांचे वडील दिवंगत

श्री. नविनचंद नरोत्तमदास पांचाळ यांचा मत

दि. ३०.११.२०२४ रोजी झाला व दिवंगत श्रीम

सरेखा नविनचंद्र पांचाळ यांचा मत

दि. २७.०३.२०१६ रोजी झाला असल्याकारणा

सर्व व्यक्तींना सदर वरील निर्देशित मालमत्तेमध्ये

कोणतेही दावे, हक्क, अधिकार, हितसंबंध व/व

हक वा मागण्या तसेच सदर मालमत्तेमध्ये विक्री

गहाण, प्रभार, न्यास, धारणाधिकार, ताबा, भेट

वारसा, देखभाल, भाडेकरार, जप्ती वा अन्य कार्ही

असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात

अधोहस्ताक्षरित यांना त्यांचा पत्ता दकान क्र. १४

आकती अपार्टमेंटस मथरदास रोड. कांदिवली

(पश्चिम) मुंबई ४०० ०६७ येथे सदर सचनेच्य

प्रसिद्धी तारखेपासून १५ दिवसांच्या आत सूचित

करावे अन्यथा जर कोणतेही टावे अमल्याम त

जाहीर सूचना

पचना यादारे आम जनतेस देण्यात येते की. माडे

अशील **श्री. मनिष नविनचंद्र पांचाळ** यांनी फ्लॅट क्र

ए/५०२, मोजमापित ३६**१ चौ. फूट चटई क्षेत्रफळ**

४ वा मजला, बिल्डींग **इश्वर स्वरूप को–ऑप. हा**

सो. लि. म्हणून ज्ञात, मामलतदार वाडी रोड ३ व

६, मालाड (पश्चिम), मुंबई ४०० ०६४ येथील

मालमत्ता तसेच दहा संपूर्ण प्रदानित शेअर्स रू

५०/- प्रत्येकी धारक विभिन्न क्र. २११ ते २२०

(दोन्ही समाविष्ट) धारक शेअर प्रमाणपत्र क्र. २२ व

५०% अविभाजीत हक यांचे हस्तांतरण त्यांचे

वडील दिवंगत श्री. नविनचंद्र नरोत्तमदास पांचाळ

यांच्या दि. ३०.११.२०२४ रोजी मृत्यू झाल्या

कारणाने स्वत:च्या नावे करण्याकरिता अर्ज केल

सर्व व्यक्तींना सदर वरील निर्देशित मालमत्तेमध्य

कोणतेही दावे, हक, अधिकार, हितसंबंध व/व

हक वा मागण्या तसेच सदर मालमत्तेमध्ये विक्री

गहाण, प्रभार, न्यास, धारणाधिकार, ताबा, भेट

वारसा, देखभाल, भाडेकरार, जप्ती वा अन्य कार्ह

असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात

अधोहस्ताक्षरित यांना त्यांचा पत्ता दुकान क्र. १४

आकृती अपार्टमेंट्स मथुरदास रोड, कांदिवर्ल

(पश्चिम) मुंबई ४०० ०६७ येथे सदर सूचनेच्य

प्रसिद्धी तारखेपासून १५ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा जर कोणतेही दावे असल्यास ते

अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील.

जाहीर सूचना

सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, माझे

3. श्रीम. कृष्णा हितेश जेठवानी यांनी फ्लॅट क्र.

ए/७०१, मोजमापित १३५० चौ. फट सपर बिल्ट

अप क्षेत्रफळ, ७ वा मजला, बिल्डींग आदर्श

गॅलक्सी को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात,

आदर्श विहार कॉम्प्लेक्स, ऑफ मार्वे रोड, मालाड

(पश्चिम), मुंबई ४०० ०६४ येथील मालमत्ता तसेच पाच संपूर्ण प्रदानित शेअर्स रु. ५०/- प्रत्येकी

धारक विभिन्न क्र. ५६ ते ६० (दोन्ही समाविष्ट)

धारक शेअर प्रमाणपत्र क्र. १२ चे ५०%

अविभाजीत हक यांचे हस्तांतरण त्यांची आई

दिवंगत श्रीम. हेमलता धनसुखलाल पाडिया यांच्या

दि. १६.०२.२०२३ रोजी मृत्यू झाल्या कारणाने

सर्व व्यक्तींना सदर वरील निर्देशित मालमत्तेमध्ये

कोणतेही दावे, हक, अधिकार, हितसंबंध व/वा

हक वा मागण्या तसेच सदर मालमत्तेमध्ये विक्री.

गहाण, प्रभार, न्यास, धारणाधिकार, ताबा, भेट, वारसा, देखभाल, भाडेकरार, जप्ती वा अन्य काही

असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात

अधोहस्ताक्षरित यांना त्यांचा पत्ता दकान क्र. १४. आकृती अपार्टमेंट्स मथुरदास रोड, कांदिवली (पश्चिम) मुंबई ४०० ०६७ येथे सदर सूचनेच्या

प्रसिद्धी तारखेपासून १५ दिवसांच्या आत सचित

करावे अन्यथा जर कोणतेही दावे असल्यास ते

अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील.

G. ११.०२.२०२५

स्वतःच्या नावे करण्याकरिता अर्ज केला आहे.

श्रीम. रूपल चेराघ तोडीवाला व

G. ११.०२.२०२५

अशील **१. श्रीम.**

सही/

वकील

श्रीम, राशिदा वाय, लक्ष्मीध

सोनल प्रकाश उदेशी

सही/

वकील

श्रीम, राशिदा वाय, लक्ष्मीध

अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील.

G. ११.०२.२०२५

आहे.

स्वत:च्या नावे करण्याकरिता अर्ज केला आहे.

ऑनलाइन रोमान्स लोकांचे खिसे कापत आहे. व्हॅलेटाईन डे वीकमध्ये पार्टनर शोधण्यासाठी अनेकजण ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा आधार घेत आहेत. याच संधीचा फायदा उचलत सायबर गन्हेगार हनीट्रप लावत आहेत. यामध्ये अनेकजण अडकले असून त्यांची लाखो रुपयांची फसवणक झाली आहे. इंडियन सायबर क्राईमने अशा लोकांना व्हॅलेंटाईन वीक दरम्यान सावध

राहण्याचे आवाहन केले आहे. I४C ने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे की, डेटिंग स्कॅम एंजेल प्रिया प्रेमाच्या नावावर तुमची फसवणूक करू शकते. जर तुम्हाला डेटिंग साइटवर असं कोणी भेटलं, जे तुम्हाला गुंतवणूक आणि उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवत असेल तर काळजी

तुम्ही संबंधित ॲप इन्स्टॉल

एमपीएल प्लास्टीक्स लिमिटेड (सीआयएन: L25209MH1992PLC066635)

नोंदणीकृत कार्यालय : २ आशिष वेअरहाउस कॉर्पोरेशन, पंजाब फाउंड्री इंडस्ट्रीयल इस्टेट, क्लासीक स्टुडीओ जवळ, मीरा भाईंदर रोड, काशीमीरा, मीरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे ४०१ १०४. द्र. /फॅक्स : ०२२-२८४५५४५०/ २८४५८९६७

ईमेल : mplho@mplindia.in वेबसाइट : www.mplindia.in

दि. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नउ महिने अखेरकरिता

अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(11 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11						
अनु.	विवरण	तिमाही अखोर	नउ महिने अखेर	तिमाही अखेर			
क्र.	विवरण	३१.१२.२०२४	३१.१२.२०२४	३१.१२.२०२३			
۶	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	१	-			
?	कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (कर, अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपूर्व)	(१५)	(\$%)	(१७)			
ş	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)	(१५)	(\$%)	२६			
8	कर पश्चात कालावधी निव्वळ नफा / (तोटा) (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)	(१५)	(\$8)	२६			
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात नफा/ तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न) (कर पश्चात)	(१५)	(\$8)	२६			
ξ	इक्किटी भाग भांडवल १,२५०	१,२५०	१,२५०				
b	राखीव (मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये निर्देशित	-	-	-			
۷	उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)						
	υ, मूळ	(0,82)	(0.36)	0.28			
	बी. सौम्य	(0.83)	(0.76)	0.28			

ठिकाण : ठाणे

१. वरील अहवाल सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ अंतर्गत विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेज समवेत तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा प्रारूप आहे. तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल स्टॉक एक्सचेज वेबसाइट $\underline{www.bseindia.com}$ वर व कंपनीची वेबसाइट $\underline{www.mplindia.in}$ व

उपलब्ध आहे. वरील अहवाल लेखा समिती द्वारे वैधानिक अहवाल पाहण्यात आला आहे व त्यांच्या सभेमध्ये संचालक मंडळा दि. १० फे ब्रुवारी, २०२५ रोजी आयोजित केला आहे. मंडळाच्या आदेशान्वरं

क्र

एम. बी. वाघार्न दि. १० फे ब्रुवारी, २०२५ संपर्ण वेळ संचालक

भागीदारी मोडण्याची सूचना

एमपीएल प्लास्टीक्स

. लिमिटेडकरिता

सचना याद्वारे देण्यात येते की. श्री. मनिष झमेरलाल दवे व श्री. नंदिकशोर ानमचंद दवे यांच्या दरम्यान केलेली भागीदारी ही टेक्सटाईल गुडसच . यवसाय दुकान क्र. २२७, घडीलाल गल्ली, ५ वी गल्ली, मंगलदास मार्केट, मुंबई ४०० ००२ येथे बी जे एन्टरप्रायजेस यांच्या नावे संस्था अंतर्गत त्यवसाय करत होते तो सदर श्री. मनिष झमेरलाल दवे यांच्या मृत्युनंतर ११ डिसेंबर, २०२४ पासन मोडण्यात आला आहे.

सर्व कर्ज थकबाकी वा सदर संस्थांना स्विकृत झाली आहे व श्री. नंदिकशो पुनमचंद दवे यांच्याद्वारे प्रदान केले आहे जर सदर व्यवसाय त्यांच्या एकमेव जबाबदारीवर पार पडत असल्याने सदर जुने संस्थेचे नाव तेच आहे व **होणतेही अन्य नवीन नाव नाही आहे.**

मनिष दवे यांचे वारस यांच्याद्वारे स्वाक्षरी दि. ११.०२.२०२५ श्रीम. शकंतला झमरलाल दवे (आई) ठिकाण : मुंबई कु. कृष्णा परम दवे (मुलगी) श्री. परम मनिष दवे (मुलगा) मास्टर देवप्रसाद मनिष दवे (लहान मुलगा) यांच्याकरिता कायदेशीर पालक यांच्याद्वारे स्वाक्षरी

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)

अतिविशेष बाबीच्या पूर्व)

(कर पश्चात)

प्रदानित शेअर भांडवल

उत्पन्न प्रति शेअर

ए. मूळ

टिप:

ए.

सी.

ठिकाण : मंबर्ड

दिनांक : १०.०२.२०२५

बी. सौम्य

वा अतिविशेष बाबीच्या पश्चात)

व/वा अतिविशेष बाबीच्या पश्चात)

(दर्शनी मूल्य शेअर : रु. १/- प्रत्येकी)

(दर्शनी मल्य शेअर रु. १/- प्रत्येकी)

(चालू व खांडित कार्यचलनाकरिता)

कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर, अतिरिक्त व/वा

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा(अतिरिक्त व

कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त

कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (वर्षाकरिता

नफा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न

कंपनीच्या वैधानित लेखा यांचा मर्याटित अहवाल यांच्यामह पाहावा

केल्यानंतर एखादी तरुणी तुम्हाला संपर्क साधते.

तुमच्यातील बोलणं वाढल्यानंतर प्रेमात पडल्याचे नाटक

या मुलींचं बोलणं इतकं लाघवी असतं की कुणीही त्यांच्या

एकदा विश्वास संपादन केल्यानंतर तुम्हाला क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले जाते. जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा तुमच्यासोबत ब्रेकअप

केलं जातं. विशेष म्हणजे पुरुषच मुलींचं नाव वापरुन हे कांड

जर कोणी कमी वेळात जास्ता पैसे देण्याचे आमिष दाखवत असेल तर सावधा व्हा. अनेक प्रकरणांमध्ये तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला परतावा दिला जातो. तुमचा आत्मविश्वास वाढल्याने तुम्ही मोठी रक्कम गुंतवता आणि फसता. त्यामुळे कुठल्याही योजनेत पैसे गुंतवताना योग्य तपास केल्याशिवाय निर्णय घेऊ नका. जर तुमच्यासोबत अशी घटना घडली तर cybercrime.gov.in या वेबसाइटला भेट देऊन तक्रार नोंदवू शकता. किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तकार देऊ शकता

हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेड

व्यावसायिक कार्यालयः 27 ए, विकसित औद्योगिक वसाहत, गिंडी, चेन्नई-600032

नोंदणीकृत कार्यालयः भूखंड क्रमांक सी-21, टॉवर सी (1-3 मजले), जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला

कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई - 400051

शाखा कार्यालय- 318, तिसरा मजला ओरियन बिझनेस पार्क घोडबंदर रोड, कापूरबावडी,

ठाणे पश्चिम - 400607.

संकेतस्थळ: www.hindujaleylandfinance.com CIN: U65993MH2008PLC38422

ताबा सूचना

परिशिष्ट-IV

हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेड (HLF) चे सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ

फायनान्शिअल ॲसेट्स अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट 2002 अंतर्गत अधोस्वाक्षरी

केलेले अधिकृत अधिकारी म्हणून आणि सिक्युरिटी इंटरेस्टच्या नियम 8 आणि 9 सह वाचलेल्या कलम

13(2) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना दि. 13-12-2022 कर्जदार/सह-कर्जदार

जामीनदारांना बोलावणे **सौ. निर्मला विशनजी छाडवा (कर्जदार). श्री. विशनजी विजपार छाडवा**

(सह-कर्जदार), मेसर्स बॉम्बे बिल्डर्स अँड डेव्हलपमेंट (सह-कर्जदार) (कर्ज कार्यालय

क्रमांक 1-एमय 1-3 एमएच-3 एमआयआरडी -3 एमएच-3) फ्लोअर ओरियन बिझनेस पार्क

घोडबंदर रोड, कापूरबावडी, ठाणे पश्चिम 400607. नोटीसमध्ये नमूद केलेली रक्कम परत

करण्यासाठी रु. 6,51,09,938/- (रुपये सहा कोटी एकावन्न लाख नऊ हजार नऊरो अडतीस फक्त)

कर्जदाराची रक्कम परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यामुळे, याद्वारे कर्जदाराला आणि सामान्यत

जनतेला नोटीस देण्यात आली आहे की या कायद्याच्या कलम 13(4) नुसार 2025 च्या दि. 0**6**

फेब्रुवारी रोजी या कायद्याच्या कलम 13(4) अंतर्गत त्याला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून

विशेषतः कर्जदाराला आणि सर्वसाधारणपणे जनतेला याद्वारे मालमत्तेचा व्यवहार न करण्याची खबरदारी

देण्यात आली आहे आणि मालमत्तेचा कोणताही व्यवहार हिंदजा लेलँड फायनान्स लिमिटेड

(एचएलएफ) च्या रु. 6,51,09,938/- (रुपये सहा कोटी एकावन्न लाख नऊ हजार नऊ हजार नऊ

हजार रुपये) च्या शुल्काच्या अधीन असेल. दि. 13-12-2022 पुढील व्याज आणि इतर शुल्कांसह दि.

सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कायद्याच्या कलम 13 च्या उप-

स्थावर मालमत्तेचे वर्णन

गहाण ठेवलेली मालमत्ता क्र. रुम नं. 1 आणि 2, तळमजला आणि रुम क्रमांक 1 आणि 2

पहिला मजला, ग्रीन बर्ड को-ऑप हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट नं. 118, सेक्टर 28,

टिळक हायस्कलजवळ. वाशी. नवी मंबई 04 द्वारे स्थावर निवासी मालमत्तेचा तो सर्व भाग

आणि पार्सल, वाशी, नवी मुंबई. छडवा व सौ.निर्मला वसनजी छडवा व सीमा खालीलप्रमाणे.

उत्तरः रस्ता दक्षिणः भूखंड क्रमांक 117, निवासी क्षेत्र पूर्वः अंतर्गत रस्ता पश्चिमः भूखंड

प्रति, श्री/श्रीमती. हिंदुजा लेलँड फायनान्स लि

नऊमहिने अखेर

५,६६६.९५

386.46

386.46

803.60

१०२.४७

8640.00

30.0

अलेखापरीक्षित

१०,०२४.७५

२,२९२.६१

२,२९२.६१

2.223.06

२,२८१.२९

१७५0.00

8.30

प्राधिकृत अधिकारी

वर्ष अखोर

39.03.7078

लेखापरीक्षित

१२,६८०.५५

२,३५३.५१

4,230.83

4,622.63

4.628.96

8640.00

3.38

सदर नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत आहे.

खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा अधोस्वाक्षरीने ताबा घेतला आहे

13-12-2022 पासन पेमेंट/वसलीच्या तारखेपयंत असेल.

क्रमांक -111श्री साई हाइट्स

दिनांकः ०६-०२-२०२५

प्रकाश स्टीलेज लिमिटेड

सीआयएन: L27106MH1991PLC061595

नोंदणीकत कार्यालय: १०१, १ ला मजला, शत्रंजय अपार्टमेट, २८, सिंधी लेन, नानूभाई देसाई रोड, मुंबई ४०० ००४.

ईमेल : cs@prakashsteelage.com वेबसाइट : www.prakashsteelage.com

दूर: ०२२-६६१३४५०० फॅक्स क्र. ०२२-६६१३४५९९

दि. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नउ महिने अखेरकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

ालेखापरीक<u>्षि</u>त

१,९२७.९२

९३.९६

९३.९६

86.46

६७.१३

१,७५०.००

0.0%

आहे तसेच संबंधित नियम लागू नियम यांच्या मंजूर खाते प्रॅक्टीसेस व धोरण यांच्या अंतर्गत जारी करण्यात येतील.

तिमाही अखोर

अलेखापरीक्षित

8,960.42

88.20

88.20

२७.७३

२७.५५

8640.00

0.03

कंपनी कायदा २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत इंडियन अकाउंटिंग स्टॅण्डर्ड्स (आयएनडी एएस) विहित यांच्यासह वित्तीय अहवाल तयार करण्यात आला

लेखा समिती द्वारे मंजूर व अहवालीत वरील निष्कर्श व संचालक मंडळाद्वारे मंजूर कंपनीची सभा दि. १० फेब्रुवारी, २०२५ रोजी आयोजित केली आहे व

वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेससह दाखल तिमाही/ वार्षिक वित्तीय

38.82.2028 30.08.2028 38.82.2023 38.82.2028 38.82.2023

2,488.84

१०४.१४

१०४.१४

१०१.०३

१००.४४

१७५०.००

30.0

अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित

कलम (8) च्या तरतदींकडे कर्जदाराचे लक्ष आमंत्रित केले आहे.

(अचल मालमत्तेसाठी) नियम 8(1)

मित्सु केम प्लास्ट लिमिटेडचे

Q३ FY२५ मध्ये एकूण उत्पन्न ₹८१ कोटी

मुंबई, दि. १० (प्रतिनिधी): मित्सू केम प्लास्ट लिमिटेड (मित्सू) (बीएसई: ५४००७८), जो पॉलिमर-आधारित मोल्डेड उत्पादांमध्ये, विशेषतः रुग्णालय फर्निचर भागांमध्ये जागतिक अग्रणी कंपनी आहे, यांनी तिसऱ्या तिमाहीचे व ९ महिन्यांचे FY२५ साठीचे आपले अनऑडिटेड वित्तीय अहवाल जाहीर केले आहेत.

Q३ FY२५ आर्थिक निष्कर्ष थोडक्यातः

एकूण उत्पन्नः ₹ ८०.५२ कोटी EBITDA: ₹ ५.५१ कोटी EBITDA मार्जिन (%): ६.८४% निव्वळ नफाः ₹ १.४९ कोटी निव्वळ नफा मार्जिन (%): १.८५% प्रति शेअर उत्पन्न (EPS):

"मित्सू केम प्लास्ट लिमिटेड" चे व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय डेढिया यांनी कंपनीच्या कामगिरीवर भाष्य करताना सांगितले, "महत्वाच्या उद्योगांमधील सातत्यपूर्ण मागणी आणि नावीन्य, कार्यक्षमतेतील सुधारणा आणि ग्राहक-केंद्रित उपायांवर आमचा सातत्याने भर असल्यामुळे आमचा वाढीचा मार्ग मजबूत राहिला आहे. जागतिक आर्थिक आव्हानांमध्येही, आम्ही आमच्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे आणि उत्पादन क्षमतांमध्ये सुधारणा केली आहे, ज्यामुळे आमच्या भागधारकांसाठी सतत मूल्यनिर्मिती होत आहे.

अशील श्रीम, चांदनी अनिल निमा यांनी फ्लॅट क ५०१, मोजमापित ७८२ **चौ. फूट चटई क्षेत्रफळ,** < वा मजला, बिल्डींग लक्ष्मी विला को-ऑप, हा सो. लि. म्हणून ज्ञात, एम. जी. रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ येथील मालमत्ता तसेच गच संपूर्ण प्रदानित शेअर्स रु. ५०/- प्रत्येकी धारक विभिन्न क्र. ३१ ते ३५ (दोन्ही समाविष्ट) धारक शेअर प्रमाणपत्र क्र. एलव्ही/०७/०७ मधील शेअर्सचे व मालमत्तेचे ५०% अविभाजीत हक्क त्यांचे पती **दिवंगत** श्री. अनिल गणपतलाल निमा यांच्या नावरून स्वत:च्या नावे करण्याकरिता अर्ज केला आहे, कारण त्यांचा मृत्यू दि. १७.१२.२०२४ रोजी झाला होता. सर्व व्यक्तींना सदर वरील निर्देशित मालमत्तेमध्ये कोणतेही दावे, हक्क, अधिकार, हितसंबंध व/वा हक्क वा मागण्या तसेच सदर मालमत्तेमध्ये विक्री. गहाण प्रभार, न्यास, धारणाधिकार, ताबा, भेट, वारसा, देखभाल, भाडेकरार, जप्ती वा अन्य काही असल्यार त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरि यांना त्यांचा पत्ता दुकान क्र. १४, आकृती अपार्टमेंट्स मथुरदास रोड, कांदिवली (पश्चिम) मुंबई ४०० ०६७ येथे सदर सचनेच्या प्रसिद्धी तारखेपासन १५ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा जर कोणतेर्ह दावे असल्यास ते अधित्यागीत व/वा परित्यागीत

श्रीम. राशिदा वाय. लक्ष्मीध दि. ११.०२.२०२५ वकील

महेश डेव्हलोपर्स लिमिटेड

(पूर्वीचे महेश डेव्हलोपर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) नोंदणीकृत कार्यालय : उमा शिखर, १३ वा रोड, खार टेलेफोन एक्सचेजच्या मागे खार पश्चिम, मुंबई ४०० ०५२, भारत.

ई-मेल : mdplgroup@gmail.com वेबसाइट : www.maheshdevelopers.com द्र. क्र. ०२२-२६००००३८ सीआयएन : U45200MH2008PLC186276

दि. ३० जुन, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरकरिता लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

2.	विवरण		वर्ष अखेर			
अ. —		३०.०६.२०२४	39.03.7078	३०.०६.२०२३	39.03.7078	
क्र.		(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	
٤.	उत्पन्न					
	ए. कार्यचलनामधून महसूल		7.3			
	बी. अन्य उत्पन्न	0.00	-33.66	८५.३६५२३	२.३०	
	सी. इन्वेंटरी मूल्यामध्ये वाढ	0.00			१०९.१६	
	एकूण महसूल (ए+बी+सी)	_	३१.३६	८५.३७	१११.४६	
٦.	खर्च					
	ए. कार्यचलन मूल्य	- <i>२७.४</i> १	-५५.२९	७५.३७	६३.७३	
	बी. साहित्यांमध्ये बदल	२७.४१	-	-	-	
	सी. कर्मचारी लाभ खर्च	0.00	8.00	0.80	8.80	
	डी. वित्त मूल्य	०.०१	२१.६०	0.06	२२.११	
	ई. डीपेसिएशन व अमोर्टिझेशन	0.82	0.82	0.82	0.86	
	एफ. अन्य खर्च	8.24	२.५८	४.६४	१८.१९	
	एकूण खर्च (ए+बी+सी+डी+ई+एफ)	۷.३८	-२६.९९	८०.६०	902.99	
₹.	जॉईंट वेचर्स (निव्वळ) व अतिरिक्त बाबींचे नफा/तोटा	-8.36	-8.30	૪.७७	२.५५	
	यांच्या शेअरपूर्व नफा (१-२)					
٧.	जॉईंट वेचर्स (निव्वळ) चा नफा/तोटा भाग	-	-	-	-	
٩.	अतिविशेष बाबी व करपश्चात नफा (३–४)	-8.3८	-8.30	8.99	٦.५५	
	अतिरिक्त बाबी (कर खार्चाचे निव्वळ)	-	-	-	-	
o.	करपश्चात नफा (५+६)	-8.36	-8.30	૪.७७	२.५५	
٤.	कर खर्च					
	चालू वर्ष कर	-	-0.42	१.२४	0.03	
	डिफर्ड टॅक्स खर्च			-		
९.	कालावधीकरिता करपूर्व निव्वळ नफा (७–८)	-8.3८	-₹.८४	३.५३	२.५२	
ξο.	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न					
	१. नफा व तोटा यामध्ये न मोडला जाणाऱ्या बाबी	0			-	
	२. नफा व तोटा याकरिता पुन:निर्धारित न केलेल्या					
	बाबीच्या संबंधात आयकर					
११.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (९+१०)	-8.3८	-₹.८४	३.५३	२.५२	
१२.	समभाग भांडवल प्रदान (रु. १० प्रत्येकीचे दर्शनी मूल्य)	४१५.२०	४१५.२०	४१५.२०	४१५.२०	
₹३.	राखीव व सरप्लस (मूल्यांकन राखीव वगळता)	-२ ६.४ ७	-२२.०९	-२१.०८	-२२.०९	
١٧.	प्रति शेअर उत्पन्न (ईपीएस)* (रु. १० प्रत्येकी दर्शनी					
	मूल्य)					
	ए. मूळ ईपीएस	-0.88	-0.09	0.09	०.०६	
	बी. डायल्यूटेड ईपीएस	-0.88	-0.09	0.09	०.०६	

14 : . तिमाही व वर्ष अखेर ३० जून, २०२४ करिता लेखापरीक्षित वित्तीय अहवाल लेखा समिती यांच्याद्वारे पुनःपाहणी केली आहे व दि. १० फेब्रुवारी, २०२५ रोजी आयोजित त्यांच्या सभेमध्ये संचालक मंडळाद्वारे मंजूर केले आहे. कंपनीचा वित्तीय अहवाल आयएनडी एएस अनुसार तयार केला आहे.

कुमनाचा विरास अरक्षार अवस्पर अपूर्ण अनुसार तथा केंद्रा अर्थ है। कंपनीच्या तिमाही व वर्ष अरक्षर ३० जून, २०२४ दरम्यान केवळ एक रिपोर्टेबल सेगमेट नावे सिक्हील कन्स्ट्रक्शन ॲन्ड रिअल इस्टेट डेव्हलोपमेट व त्यामुळे विविध सेगमेट अहवाल आवश्यकता लागू नसेल. कंपनी मे_ श्रीजी लाईक स्पेस यांच्यामध्ये ७२% शेअर्सची भागीदार आहे. सद्र भागीदारी १० वा रस्ता, खारू पश्चिम, मुंबई ४०० ०५२

. करना में. त्राजा लाइफ स्पेस बाच्यामध्य ४५% शक्सचा मागादात आहे. सदर मागादात रेज वा स्ता, खार पाद्यम, युबइ ४०० ०५४ येथील रहिवासी पुनविकास फ्रक्तपामध्य अमलात आणली आहे. उब्ल्यूआयपी संस्था ३० जून, २०२४ रोजी रु. ५११३४१६० आहेत. . ईपीएस आयएनडी एएस ३३ समवेत गुणांकन केला आहे.
. पूर्व आकडेवारी रि-गृएड, पुनःव्यवस्थापित व पुनःनिर्धारित केली आहे ती सध्याच्या चालू कालावर्धाहिता आवश्यक असेल.
. दि. ३० जून, २०२४ अखेर तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता वित्तीय अहवाल कंपनीची वेबसाइट www.maheshdevelopers.
com वर उपलब्ध आहे व बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर सादर केला आहे ज्यामध्ये कंपनीचे इकिटी शेअर्सची
सूची आहे.

मंडळाच्या आदेशान्वये व त्यांच्या करिता

मंडळाच्या आदेशान्वये व त्यांच्या करित सही/-

महेश रतिलाल संपारिय व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ००४१४१०४

STRATMONT INDUSTRIES LIMITED

Reg. & corp. Office: 303, Tower A, Peninsula Business Park, G.k. Marg, Lower Parel, Mumbai, Maharashtra 400013

Tel. No. 022-44505596; Email ID: stratmontindustriesItd@gmail.com website: stratmontindustries.com; CIN No. L28100MH1984PLC339397

STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31ST DEC. 2024

Quarter Quarter Nine ended ended ended Month 31.12.2024 31.12.2023 30.09.2024 31.03.2024 **Particulars** 31.12.2024 31.12.2023 (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) 1. Income from 2,200,28 3.018.38 3580.38 6323.18 4360.54 8725.33 Revenue from Other Income 3018.38 3580.38 6323.18 4363.97 8749.56 Total Income 2200.28 2. Expenses Cost of materials Purchase of Stock in 2,096.37 2,703.21 72.91 6067.45 4298.54 8471.69 Trade Change in inventories of finished goods, work-in-progress and stock-in-trade (3.94)157.89 3.398.67 74.81 (167.22)Employee benefit 13.40 11.43 36.63 25.09 11.86 42.76 expense 24.19 61.74 27.96 39.45 28.15 4.26 Finance Cost Depreciation and 10.99 41.97 56.11 13.63 9.97 amortisation expense 38.91 2.72 87.64 51.19 66.53 Other expenses 50.44 2.186.52 2.937.63 3.520.91 6.214.26 8634.41 3. Total Expenses 4277.53 4. Profit/ (Loss) from items and Tax (1-2) 13.76 80.76 59.47 108.92 86.44 115.14 5. Exceptional items 0.00 0.00 6. Profit /(Loss) before 13.76 80.76 59.47 108.92 86.44 115.14 Tax (3-4) 7. Tax expense (Deferred Tax Assets) 3.58 21.00 15.46 19.04 22.58 -39.24 8. Net Profit / (Loss) after Tax (5-6) 10.18 59.76 44.01 89.88 63.86 75.90

MANGAL CREDIT & FINCORP LTD. A-1701/1702, LOTUS CORPORATE PARK, RAM MANDIR ROAD GOREGAON (EAST), MUMBAI - 400 063 CIN NO - L65990MH1961PLC012227

52% 31% 45%

Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months Ended on 31st December, 2024

ns. III Lakiis except Er-								
		Quarter Ended			Nine Months Ended		Year Ended	
S. No	. Particulars	31/12/2024	30/9/2024	31/12/2023	31/12/2024	31/12/2023	31/3/2024	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Revenue from operations (including other income)	1,268.31	1,165.59	867.68	3,621.07	2,384.24	3,327.49	
2	Profit before tax	473.85	432.57	390.52	1,438.55	1,082.04	1,432.50	
3	Profit after tax	347.87	322.43	285.71	1,045.00	795.28	1,054.59	
4	Total comprehensive income (comprising profit after tax		425.77	292.82	1,147.12	682.30	936.02	
	for the period and other comprehensive income after tax)							
5	Paid up equity share capital (Face value of INR 10/each)	1,956.40	1,956.40	1,931.40	1,956.40	1,931.40	1,956.40	
6	Earnings per share (not annualised)							
	Basic (INR)	1.78	1.65	1.48	5.34	4.12	5.45	
	Diluted (INR)	1.75	1.63	1.48	5.28	4.12	5.45	

The Company is a Non Banking Financial Company (NBFC) registered with Reserve Bank of India and in accordance with Scale Based Regulations, a Base Layer NBFC (NBFC-BL).
The above financial results for the quarter and nine months ended 31st December, 2024 have been reviewed by the Audit Committee

and on its recommendation approved by the Board of Directors at their meeting held on 10th February, 2025. The Statutory Auditors of the Company have expressed an unmodified opinion based on their limited review of Unaudited Standalone Financial Results for the guarter and nine months ended 31st December, 2024. The above financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') as

prescribed under Section 133 of the Companies Act. 2013, read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended) and the other accounting principles generally accepted in India.

The Company is operating in a single reportable segment i.e. Non Banking Financial Activities . All activities are carried out within India. As such there are no separate reportable segments as per Indian Accounting Standard -108 (Ind AS) "Operating

The results of the Company have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 and will be available on the website of the Company (www.mangalfincorp.com) and the Stock Exchanges i.e. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). Previous periods/year's figures have been regrouped / reclassified, wherever necessary, to make them comparable with the figures

Comparision is done on basis of 9MFY25 Vs 9MFY24, AUM is compared on 31st December, 2024 Vs. 31st December, 2023 Sd/-

Meghraj Jain, Chairman & Managing Director DIN: 01311041

before Extraordinary items

Other Comprehensive

- Items that will no

be reclassified to Profit & Loss

- Items that will be

Income/(Loss) for the period (7+8)

9. Paid-up Equity Share Capital (Face value Rs. 10/-

Basic & Diluted EPS

Each) 10. EPS (Not

reclassified to Profit & Loss

Total Comprehens

The above Audited financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 10th Feb. 2025.

Status of Investor Complaints during the quarter ended Dec., 2024

10.18

2,849.78

0.04

0.04

10

Opening Balance: (Nil) Received: (Nil) Disposed off: (Nil) Pending as on 31.12.2024: (Nil) Presently the company is primarily engaged in single business segment viz. Trading of Commodities i.e. Coal, LAMC & Steel and Hiring of Piling Rig.

59.7

349.79

1.71

1.71

44.01

2,849.78

0.15

0.15

89.88

2,849.78

0.32

63.86

349.79

1.83

1.83

75.90

349.79

2.17

Also To carry on, trade or business of casting the ingots of iron, steel, copper, bronze, aluminium and other ferrous and non-ferrous ingots and or the rolling of bars and rods of iron, steel, copper, brass, bronze, aluminium and other ferrous and non-ferrous metals, and/or the drawings and

extrusion for wires, pipes and tubes of iron, steel, copper, brass, bronze, aluminium and other ferrous and non-ferrous metals, and/or the manufacturers of finished products of ropes, of ferrous and lionferrous metals, cables of copper, iron, steel, bronze, aluminium

The figure of the previous period have been regrouped / rearranged wherever considered necessery For STRATMONT INDUSTRIES LIMITED

SUDHANSHU KUMAR MISHRA (MANAGING DIRECTOR) DIN: 10686675

PLACE: MUMBAI DATED: 10th February, 2025

अहवाल यांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही/ वार्षिक वित्तीय अहवाल यांचा संपूर्ण प्रारूप कंपनीची वेबसाइट wwww.prakashsteelage com व स्टॉक एक्सचेज ची वेबसाइट www.nseindia.com and www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्वये प्रकाश स्टीलेज लि. यांच्याकरिता प्रकाश सी. कानगो अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००२८६३६६